

गुरुमाई चिद्विलासानंद यांच्याद्वारे लिखित पुस्तक

अंतःशुद्धीचे सोपान

उद्धरण २५

खरे म्हणजे, जर भयाचा सदुपयोग केला, तर ते लाभदायक असू शकते आणि जर सदुपयोग केला गेला नाही, तर पूर्णपणे हानिकारक. जसे एका फ्रेंच लेखकाने म्हटले आहे, “एक असते सात्त्विक भय, जे श्रद्धेचा परिणाम असते आणि दुसरे असते दूषित भय, ज्याचा जन्म संशय आणि अविश्वासाने होतो. पहिले भय आशेकडे घेऊन जाते आणि ते ईश्वरावर अवलंबून असते, ज्याच्यावर त्याचा विश्वास असतो. दुसऱ्याचा कल निराशेकडे असतो आणि ते ईश्वरावर अवलंबून नसते, ज्याच्यावर त्याचा विश्वासच नसतो. पहिल्या प्रकारच्या लोकांना ईश्वराला गमाविण्याचे भय असते; दुसऱ्या प्रकारच्या लोकांना ईश्वराला प्राप्त करण्याचे.”

© २०२२ एस. वाय. डी. ए. फाउंडेशन®. सर्वाधिकार सुरक्षित.

गुरुमाई चिद्विलासानंद, अंतःशुद्धीचे सोपान : दिव्य सद्गुणांचा योग, अध्याय १ ‘अभय,’ यामधून उद्धृत [चित्शक्ती पब्लिकेशन्स, २०१३], पृ. १२.